

राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना रु.१३६.६८ कोटी निधी समायोजनाने वितरित करणेबाबत सन २०२४-२५ (लेखाशिर्ष २८०१५५८१)

महाराष्ट्र शासन
ऊद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र.निधीवी-२०२४/प्र.क.५५/ऊर्जा-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दिनांक :- ०३ जानेवारी, २०२५.

संदर्भ :-

- १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि.०१/०४/२०२४.
- २) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र.निधीवी-२०२४/प्र.क्र.५५/ऊर्जा-३, दि.१८/०६/२०२४.
- ३) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५/०७/२०२४.
- ४) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र.टॅरिफ-२०२४/प्र.क्र.९०/ऊर्जा-३, दि.१०/०९/२०२४.
- ५) महावितरण कंपनीचे पत्र क्र.मु. अ.(वा)/शासन/मागणी/सवलत(GEN)/०३४३७५, दि.३०/१०/२०२४.
- ६) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र.निधीवी-२०२४/प्र.क्र.५५/ऊर्जा-३, दि.२७/११/२०२४.
- ७) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९४/ऊर्जा-३, दि.१३/१२/२०२४.

प्रस्तावना :-

राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार वीज वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून वीज वितरण कंपनीस केली जाते. यंत्रमाग ग्राहकांना वीज दर सवलतीकरिता सन २०२४-२५ करिता लेखाशिर्ष २८०१५५८१ खाली मुळ रु. ८००.०० कोटी व पुरवणी मागणी रु.२००.०० कोटी असे एकूण रु. १०००.०० कोटी तरतूद करण्यात आली आहे.

२. सदर तरतूदीपैकी वित्त विभागाच्या मान्यतेनुसार संदर्भित शासन निर्णय क्र.०२ अनव्ये रु.४९०.२० कोटी निधी महावितरणला समायोजनाने, संदर्भित शासन निर्णय क्र. ०५ अनव्ये रु. ०.०५७२ कोटी निधी मे. लोटस इंडस्ट्रीज यांना रोखीने व संदर्भित शासन निर्णय क्र. ०६ अनव्ये रु.१७३.०० कोटी निधी महावितरणला समायोजनाने असे एकूण रु.६६३.२५७१ कोटी समायोजनाने व रोखीने वितरीत करण्यात आला असून, आता वित्त विभागाच्या संदर्भित शासन परिपत्रक क्र. ०४ मधील सुचनांच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती दिल्यानुसार यंत्रमाग ग्राहकांना वीज सवलतीसाठी सन २०२४-२५ करिता अर्थसंकल्पित केलेल्या रु.१०००.०० कोटी रक्कमेपैकी रु.१३६.६८ कोटी निधी महावितरण कंपनीला समायोजनाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी सन २०२४-२५ करिता अर्थसंकल्पित केलेल्या रु. १०००.०० कोटी रक्कमेपैकी रु.१३६.६८ कोटी (रुपये एकशे छत्तीस कोटी अडुसष्ट लक्ष फक्त) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

२. उक्त प्रयोजनासाठी होणारा खर्च “मागणी क्रमांक के-६, २८०१ वीज, ०५ पारेषण व वितरण, १०४, वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार, (०१) वीज दरात सवलत, (०१) (०२) यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत (सर्वसाधारण) (२८०१५५८९), (कार्यक्रम) ३३ अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व तो सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

३. समायोजनाने वितरीत करावयाची रक्कम **रु.१३६.६८ कोटी (रुपये एकशे छत्तीस कोटी अडुसष्ट लक्ष फक्त)** महावितरण कंपनीस रोख न देता पुढे दर्शविल्याप्रमाणे महावितरण कंपनी मर्या., यांच्याकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेपोटी वसूल करण्यात यावी व खाली नमूद केलेल्या लेखाशिर्षाखाली समायोजनाद्वारे जमा करण्यात यावी.

अ. क्र.	तपशील	रक्कम रुपये	जमा लेखाशिर्ष
१)	वित्तीय वर्ष २०२४-२५ या वर्षातील विद्युत शुल्कापोटी या आदेशान्वये समायोजित करावयाची रक्कम (एप्रिल, २०२४ ते डिसेंबर, २०२४) (१८५८,५४,००,०००-१३६,६८,००,००० = १४९१,८६,००,००० बाकी)	१३६,६८,००,०००/-	००४३ वीजेवरील कर व शुल्क १०१ वीजेचा वापर व विक्री यावरील कर (०१) (०१) मुंबई विद्युत शुल्क अधिनियम १९५८ खालील जमा रक्कमा (००४३००९२)
	एकूण	१३६,६८,००,०००/-	

४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२ मुंबई/नागपूर यांनी त्यांच्या अखत्यारित व अधिकारात वरील विवरणपत्रानुसार सदर रक्कम **रु.१३६.६८ कोटी (रुपये एकशे छत्तीस कोटी अडुसष्ट लक्ष फक्त)** चे पुस्तकी समायोजन करून तसे शासनास कळवावे.

५. सदर रक्कमेचे पुस्तकी समायोजन महालेखापाल, मुंबई यांच्या अखत्यारित व अधिकारात करण्यात येत असल्याने **निरंक रकमेचे देयक तयार करण्यात यावे.**

६. शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२४/ प्र.क्र.८०/ अर्थ-३, दि.०१/०४/२०२४ व दि.२५/०७/२०२४ च्या परिपत्रकातील सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ९ मधील अटीची पूर्तता होत आहे. तसेच अनुक्रमांक १ ते ८ मधील अटी लागू होत नसल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

७. सदर योजनेला उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९४/ ऊर्जा-३, दि.१३/१२/२०२४ नुसार “आभासी वैयक्तिक ठेव लेखा” (VPDA) ही व्यवस्था व कार्यपद्धती लागू करण्यास सूट देण्यात आली आहे.

८. या लेखाशिर्षाखाली निधी वितरित करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या देयकाच्या अनुषंगाने प्रमाणित करण्यात येते की, या लेखाशिर्षाखाली कोणतेही संक्षिप्त देयक प्रलंबित नाही तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित नाही. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक क्र.३५८/२०२४/ व्यय-१६, दि.२७/१२/२०२४ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार सदर निधी समायोजनाने वितरित करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२५०१०३१६४६४५९६१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्कीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना. श्री. कराड)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव,राजभवन,मलबार हिल,मुंबई.
- २) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष विधानसभा,सभापती/उपसभापती विधानपरिषद,यांचे सचिव.
- ३) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण),यांचे सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ६) सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ७) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
- ८) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ९) अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) अपर मुख्य सचिव (ऊर्जा) उद्योग,ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई.
- १४) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई-५१.
- १५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- १६) महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- १७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
- १८) अधिदान व लेखा अधिकारी (अराप/रालेवि-१), मुंबई.
- १९) अधिदान व लेखा अधिकारी,अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
- २०) सह सचिव,(अर्थसंकल्प/व्यय-१६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २१) निवड नस्ती (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.